

मुळा उच्चस्तरीय उजव्या कालव्याच्या  
(वांबोरी चारी टप्पा - १) स्थापत्य,यांत्रिकी  
व विद्युत घटकांच्या दुरुस्ती कामास विशेष  
दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग,

शासन निर्णय क्रमांक : प्रमाप्र-२०२५/(प्र.क्र.२८४/२०२५)/सिंव्य(कामे)

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : ७ जुलै, २०२५

**वाचा:-**

१. कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र.जा.क्र.गोमपाविम/ सिंचन-१/धा -३४८/२०२४/४३१०, दि.२२/५/२०२५.
२. शासन निर्णय - २०१७/५६६/१७/सिंव्य (कामे), दि.३१/०८/२०१८.
३. शासन निर्णय - २०१८/५५१/१७/सिंव्य (कामे), दि.२७/११/२०१८.
४. शासन निर्णय - २०१३/७८५/१३/ सिंव्य (कामे) दि. १/८/२०१९.
५. शासन परिपत्रक- प्रमा- २०१३/७८५/१३/ सिंव्य (कामे), दि.१६/९/२०२१.
६. शासन परिपत्रक क्र-प्रमा २०१३/(७८५/१३)/ सिंव्य (कामे), दि १/१/२०१५.
७. शासन निर्णय क्र सुप्रमा १२२०/प्र.क्र. ३९०/२० मो.प्र-१, दि. १५/२/२०२३
८. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.५१६/२०२२/सिंव्य(कामे) दिनांक १४/०३/२०२३.
९. शासन निर्णय क्रमांक प्रमाप्र-२०१७/प्र.क्र. ५६६/ सिंव्य (कामे) दिनांक ०२/०८/२०२४.

**प्रस्तावना : -**

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहूरी तालुक्यातील मौजे बारागांव नांदुर येथे बांधण्यात आलेल्या मुळा प्रकल्पाचे काम सन १९७२ मध्ये पूर्ण झालेले आहे व सदर प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र (आयसीए) ८७१५९ हे. असुन, प्रकल्पाचे निर्मित सिंचन क्षेत्र ८६०३७ हे. आहे. मुळा प्रकल्पाचे पाणी ज्या भागाला मिळत नाही, अशा राहूरी, नेवासा, अहिल्यानगर व पाथर्डी या तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील एकूण ४३ गावातील १०२ तलावांना पाणी देण्यात येते व याद्वारे उपरोक्त अवर्षण प्रवण भागातील ३५६८ हे. क्षेत्राचे अप्रत्यक्ष सिंचन होते. या भागासाठी शेतीच्या व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणुन मुळा प्रकल्पातून मुळा उच्चस्तरीय उजवा कालवा (वांबोरी चारी टप्पा -१) या हेतुने बांधण्यात आलेली आहे.

सदर योजना ही सन २००७-०८ पासून कार्यान्वित होऊन आजपर्यंत मुळ निविदेतील बरीचशी कामे अपूर्ण राहिल्यामुळे, सदर योजनेची विशेष दुरुस्ती अंतर्गत यांत्रिकी कामे, विद्युत कामे व स्थापत्य कामे करणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पंप हाऊस कामे, सबस्टेशनची कामे व वितरण व्यवस्थेची कामे, Air Valve नविन बसविणे, चेंबर दुरुस्ती, चेंबर व्हॉल्व व इतर आवश्यक कामे करणे आवश्यक आहे.

सदर योजना कार्यान्वित होऊन १५ वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. सदर योजनेच्या मुळ निविदेतील अपूर्ण कामे असल्याने सद्यःस्थितीत १०२ तलावा ऐवजी ७०/७२ तलावात पाणी देणे शक्य होत आहे. लघु पाटबंधारे योजनांसाठी आर्थिक मापदंडात सुधारणा बाबतच्या जलसंपदा विभाग शासन निर्णय दि. १३/७/२०१८ सोबतच्या परिशिष्ट -२ अवर्षण प्रवण क्षेत्रातील तालुक्यातील यादीनुसार अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पाथर्डी, अहिल्यानगर (अहमदनगर), नेवासा (अंशतः) आणि राहुरी हे तालुके अवर्षप्रवण क्षेत्रातील असून सदर तालुक्यातील ४३ गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी देण्याकरिता मुळा उच्चस्तरीय उजवा कालवा योजनेची (वांबोरी चारी टप्पा -१) दुरुस्ती आवश्यक आहे.

सदर दुरुस्ती काम पूर्ण झालेनंतर सदरची योजना पूर्णपणे कार्यान्वित होऊन नियोजित १०२ तलावांना पाणी देता येणे शक्य होईल व ३५६८ हे. क्षेत्रास अप्रत्यक्ष सिंचन लाभ मिळेल. तसेच वाढलेला आवर्तन कालावधी कमी करून वीज बिलात बचत करणे शक्य होईल.

या पार्श्वभूमीवर मुळा उच्चस्तरीय उजव्या कालव्याच्या (वांबोरी चारी) स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत घटकांच्या दुरुस्ती कामास विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रस्ताव प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. त्याप्रमाणे शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.

#### शासन निर्णय :-

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मुळा उच्चस्तरीय उजव्या कालव्याच्या (वांबोरी चारी टप्पा-१) स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत घटकांच्या दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत रू. १४,६०,६२,७१६/- (रू. चौदा कोटी साठ लक्ष बासष्ट हजार सातशे सोळा फक्त) एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास खालील अटीच्या अधीन सोबतच्या प्रपत्रानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

- १) तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, कामाचे नियोजन व पूर्णत्व, प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत खर्च करणे इ. बाबींसाठी प्रचलित शासन निर्णय / परिपत्रके यांचे पालन करणे बंधनकारक राहिल.
- २) प्रस्तावित कामांमुळे होणाऱ्या खोदकाम तोडफोड याद्वारे उपलब्ध होणारे बांधकाम साहित्याचा पूर्ण वापर करून बचत साधावी.
- ३) सदर अंदाजपत्रकातील कामांसाठी कोणत्याही प्रयोजनार्थ सर्वसाधारणपणे मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही.
- ४) प्रशासकीय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी अथवा निविदा विषयक क्षेत्रीय स्तरावरील निर्णयास मान्यता गृहीत धरली जाणार नाही प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च न करण्याची जबाबदारी संपूर्णपणे

कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांची राहिल.

- ५) सदर दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर ३५६८ हे. अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित करण्याची संपूर्ण जबाबदारी क्षेत्रीय कार्यकारी अभियंता यांची राहिल.
- ६) दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपट्टी वसुली मध्ये वाढ करणेची जबाबदारी संबंधित सर्व क्षेत्रीय अधिका-यांची राहिल.
- ७) दुरुस्तीचे काम झाल्यानंतर विद्युत देयकांचा भरणा नियमितपणे करणेबाबत महामंडळ स्तरावरून संनियंत्रण करावे.

प्रस्तावित कामासाठी होणारा खर्च ४७०० मोठे पाटबंधारे प्रकल्प यावरील भांडवली खर्च, ८० सर्वसाधारण, १९०-सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका विशेष दुरुस्ती / विस्तार व सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत भाग भांडवली अंशदान (०४)(०६) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (उर्वरित महाराष्ट्र) (कार्यक्रम) (४७०० ०२७४) (योजनांतर्गत) ५४ गुंतवणुका या लेखाशिर्षा खाली टाकुन मंजूर अनुदानातुन भागवावा.

या कामास प्रदान करण्यात आलेली प्रशासकीय मान्यता सिंव्य (कामे) कार्यासनाच्या नोंदवही मध्ये क्र. ४ सन २०२५-२६ मध्ये नोंदविण्यात आलेली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७०७१६२९३५८५२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(न.गौ.बसेर)  
शासनाच्या उपसचिव

सोबत :- सहपत्र

प्रत:-

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव,
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- ३) मा.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन/नगर विकास) यांचे प्रधान सचिव,
- ४) मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष,विधानसभा,विधानभवन, मुंबई

- ५) मा. सभापती /उपसभापती,विधानपरिषद,विधानभवन, मुंबई
- ६) मा.मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)यांचे स्वीय सहाय्यक.
- ७) मा.मंत्री,जलसंपदा (तापी, विदर्भ व कोकण खोरे विकास महामंडळ)यांचे स्वीय सहाय्यक.
- ८) मा.विरोधीपक्षनेते, विधानसभा,मुंबई यांचे कार्यालय,विधानभवन, मुंबई.
- ९) मा.विरोधीपक्षनेते, विधानपरिषद,मुंबई यांचे कार्यालय,विधानभवन, मुंबई.
- १०) अपर मुख्य सचिव (वित्त) वित्त विभाग,मंत्रालय,मुंबई,
- ११) अपर मुख्य सचिव (नियोजन) नियोजन विभाग,मंत्रालय,मुंबई,
- १२) अपर मुख्य सचिव (जलसंपदा) जलसंपदा विभाग,मंत्रालय,मुंबई,
- १३) सचिव (जसंव्य व लाक्षेवि),जलसंपदा विभाग,मंत्रालय,मुंबई,
- १४) सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग,मंत्रालय,मुंबई,
- १५) महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा),महाराष्ट्र राज्य,मुंबई,
- १६) महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा),महाराष्ट्र राज्य,नागपूर,
- १७) कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर,
- १८) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश , नाशिक.
- १९) आंतर वित्त सल्लागार व सहसचिव,जलसंपदा विभाग,मंत्रालय,मुंबई.
- २०) अधीक्षक अभियंता व प्रशासक,लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक ,
- २१) कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर
- २२) सि.व्य.(कामे) कार्यासन संग्रहार्थ.

शासन निर्णय क्रमांक : प्रमाप्र-२०२५/ (प्र.क्र.२८४/२०२५)/ सिंव्य (कामे),

दि. ७ /७/ २०२५ चे सहपत्र

Sr No.	Description of Item	Amount (Rs)
1	C-Works ( Excluding Royalty)	
	Part-I Civil Works	86477328
	Part-II Electrical Works	8144919
	Part-III Mechanical Works	25781216
2	<b>Total Work Cost</b>	<b>120403463</b>
3	Royalty	25378
4	Total Work Cost (Incuding Royalty)	120428841
5	१ % Insurance (Civil + Mech)	1122585
6	१८ % GST (Total Work Cost)	21672623
7	३ % Contingencies(Civil+ Elect)	2838667
	<b>Total Rs = 4+5+6+7 =</b>	<b>14,60,62,716</b>

(न. गौ. बसेर)  
शासनाच्या उपसचिव